



Cont. : +91 99200 54847
E-mail : tci@mtnl.net.in
Web : www.tciil.in

Ref. No.: TCIIL/BSE/008/25-26

May 11, 2025

**Electronic Filing** 

To,

Listing Department **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai – 400 001.

Security ID: TCIIND; Security Code: 532262.

Sub.: Newspaper Publication – Audited Financial Results for March 31, 2025.

Ma'am/ Dear Sir,

We are submitting herewith newspaper publication of the Audited Financial Results for the fourth quarter and year ended March 31, 2025 approved by the Board at its meeting held on May 09, 2025, published today i.e. on May 11, 2025 in the following newspapers:

- 1. Active Times (English); and
- 2. Mumbai Lakshadeep (Regional language –Marathi).

This is for your information and records.

Thanking You,

For TCI Industries Limited

### Amit A. Chavan

Company Secretary & Compliance Officer

**Encl.:** As above.

TENDER NOTICE

Invited from qualified reputed and experienced BUILDER/DEVELOPER for the redevelopment of NEW NEIL AANGAN CO.-OP. HSG. SOC. LTD.

Location: Plot Number 21 of Survey Number 7-11, 19-25 Central Park,

Village - More, Nallasopara (East), District : Palghar - 401209

Submission Date

The date of submission of tender is for 14 days from (12-05-2025 to 24-05-2025)

Tender document to be available in society office from

10/05/2025 to 23/05/2025 between 9am to 10am.

For future information please contact Contact for project management consultancy (P. M. C.)

Ar. Pratik Singh (9518791145)

Contact for society committee member

Ramesh Singh (Hon. Secretary) - 7738016234

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/629/2025 Date :- 08/05/20 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 253 of 2025.

Applicant :- Saraswati Dham Co-Operative Housing Society Ltd.
Add : Saraswati Dham Apartment, Kansai Section, Ambernath (E), Tal. Ambernath

Versus

Versus
Opponents:-1. M/s. Tejas Builders & Developers, 2. Shri. Raghunath Kushaba Malgundkar (Since Deceased) through his Legal Heirs: a) Shri. Shrikrishna Raghunath Malgundkar (Deceased), i) Shri. Bipin Shrikrishna Malgundkar, ii) Shri. Varad Shrikrishna Malgundkar, b) Shri. Varad Shrikrishna Malgundkar, d) Shri. Shanta Raghunath Malgundkar, e) Shri. Shankar Raghunath Malgundkar, d) Shri. Shyam Raghunath Malgundkar, e) Smt. Ratnaprabha Manohar Thavi (Deceased), i. Shri. Preetam Manohar Thavi, ii. Shri. Vinod Manohar Thavi, 3. Suryoday Co-op. Hsg. Soc. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the years.

rested in the said property may submit their say at the time of hearing at the venue nentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/05/2023 at 12.00 p.m.

Description of the Property - Mauje Kansai, Tal. Ambernath, Dist. Thane

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane

& Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/639/2025 Date :- 08/05/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 256 of 2025.

Applicant:- Bhimkrupa Co-Operative Housing Society Ltd.
Add: Near Prem Auto Petrol Pump, Bhavani Nagar, Murbad
Road, Kalyan (W), Tal. Kalyan, Dist. Thane

Versus

Opponents :- 1. Yashwant Pundalik Bhoir, 2. M/s. Dinesh

Builder through Prop. Mr. Yashwant Pundalik Bhoir Take

the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any

say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/05/2025 at 12.00 p.m. Description of the Property - Mauje Kalyan, Tal. Kalyan, Dist. Thane

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/655/2025 Date :- 09/05/20 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 257 of 2025.

Applicant :- Oswal's Sparsh Co-Operative Housing Society Ltd.
Add : Building No. 9, Oswal Park, Pokharan Road No. 2, Panchpakhadi, Tal. & Dist
Thane-400601

Add: Building No. 9, Oswal Park, Pokharan Road No. 2, Panchpakhadi, Tal. & Dist. Thane-400601

Versus

Opponents: - 1. M/s. Oswal and Associates, 2. P. M. Enterprises through its Partners, i) Mr. Vasant Shridhar Vaidya, ii) Mr. Shankar Krishna Mundle, iii) Mr. Anant Trimbak Pathak, 3. M/s. V. Pamlays Pvt. Ltd., 4. Oswal's Sahyadri Co-op. Hsg. Soc. Ltd., 5. Oswal's Nilgiri Co-op. Hsg. Soc. Ltd., 6. Oswal's Godavari Co-op. Hsg. Soc. Ltd., 7. Oswal's Alihad Co-op. Hsg. Soc. Ltd., 8. Oswal's Chandrabhaga Co-op. Hsg. Soc. Ltd., 9. Oswal's Bhairavi Co-op. Hsg. Soc. Ltd., 10. Oswal's Gulmohar Co-op. Hsg. Soc. Ltd., 11. Bela Vista Co-op. Hsg. Soc. Ltd., 12. Oswal's Rajanigandha Co-op. Hsg. Soc. Ltd., 13. Oswal's Bageshree Co-op. Hsg. Soc. Ltd., 14. Oswal's Swapna Co-op. Hsg. Soc. Ltd., 15. Oswal's Kaveri Co-op. Hsg. Soc. Ltd., 16. Oswal's Swapna Co-op. Hsg. Soc. Ltd., 17. Oswal's Swapna Co-op. Hsg. Soc. Ltd., 17. Oswal's Swapna Co-op. Hsg. Soc. Ltd., 17. Oswal's Meghmalhar Co-op. Hsg. Soc. Ltd., 20. Oswal's Himgiri Co-op. Hsg. Soc. Ltd., 21. Oswal's Kanchanjunga Co-op. Hsg. Soc. Ltd. Of Oswal Park Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 20/05/2025 at 1.00 p.m.

Description of the Property - Mauje Panchpakhadi, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No. Hissa No.

29/1/3

SEAL

E-mail:- ddr.tna@gmail.com

Plot No.

Sd/-

(Dr. Kishor Mande)

District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

237

Area

451.50 Sq. Mtr.

Tel: 022-2533 1486

Area

1512.60 Sq. Mtr.

Tel: 022-2533 1486

Date :- 09/05/2025

Sd/-

(Dr. Kishor Mande)

District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

E-mail:- <u>ddr.tna@gmail.com</u>

CTS No.

4037 to 4041

SEAL

E-mail:- ddr.tna@gmail.com

Dist. Thane-421501

NEW NEIL ANGAN CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED

The committee may accept or reject any tender without stating a reason.

Tel: 022-2533 1486

Date :- 08/05/2025

# Operation Chakra-V: CBI conducts raids at **42 locations across** 8 states, 5 arrested

**PUBLIC NOTICE** 

This notice is hereby issued to inform the

general nublic that our clients, Mr. Sandeen

oy and Mrs. Shoma Nimesh Shah, are the

piological son and daughter of the late Mrs.

Our dients state that their mother passed

away intestate, leaving behind the following legal heirs: (i) Mr. Sandeep Roy and (ii) Mrs. Shoma Nimesh Shah. No other individual

oossesses any right, title, interest, or claim of

any nature whatsoever in respect of the

estate of the deceased. Any person asserting a claim or interest in this regard is required to

submit such objections or claims within 15

(fifteen) days from the date of this notice. Failure to raise such objections or claims

within the stipulated period shall result in such

claims being deemed invalid, unenforceable,

Ad/- Praful Renose Add : A/5, Lilac CHS Ltd., Jangid Enclave, Kanakia Road, Miro Road (East), Thane - 401 107.

and not binding upon our dients. This notice is issued in the interest of public

Date: 11/05/2025

awareness and legal compliance.

New Delhi: The Central Bureau of Investigation (CBI) has taken action against a gang involved in illegally providing SIM cards to cybercriminals. This action is related to transnational cyber crime networks and offenses like 'digital arrest.' Under 'Operation Chakra-V,' simultaneous raids were conducted on 42 locations across 8 states on Saturday targeting these criminals. A total of 5 individuals have been arrested. The CBI raided the premises of point-of-sale

PUBLIC NOTICE

[FORM N D - See Rule 92(3)]

It is hereby informed for the knowledge of the

general public that Shri Jagubhai Trikamdas

Sonavia the owner of the motor vehicle

bearing Registration No. MH04EH2865

registered on 29/06/2010, has passed away

As per the rules, I, Mrs. Narmadaben

Jagubhai Sonavia, being the lawful

successor / legal heir of the deceased, intend to apply for transfer of the permit associated

Any person or authority having any objection,

claim, or interest with respect to the said

vehicle or its permit may submit the same ir

writing to the undersigned or to the concerned

Regional Transport Office within 15 days from the date of publication of this notice.

Mrs. Narmadaben Jagubhai Sonavia

Agrawal Complex, Mahajan Wadi, Mira Road

Place: Mira Road Date: 11-May-2025

Relationship with Deceased: [Wife] Address: 9/302, Chinar Greenways Chs

with the above-mentioned vehicle.

Name of Legal Successor:

Thane - 401107. Contact No.: 9029253916

on 05/04/2016.

agents of telecom operators in Assam, West Bengal, Bihar, Uttar Pradesh, Maharashtra, Telangana, Karnataka, and Tamil Nadu. It is alleged that these agents were issuing SIM cards based on fraudulent KYC documents in collusion with cybercriminals. These SIM cards were used in cases involving digital arrests, fake advertisements, investment fraud, and UPI fraud. During the raids, the CBI seized mobile phones, electronic devices, suspicious KYC documents, and documents related to properties purchased with the proceeds of crime. All five arrested suspects are from four different states and are accused of selling SIM cards in violation of telecom regulations.

TCI

**BAJAJ FINANCE LIMITED** Registered office at Bajaj Finance Limited, C/o Bajaj Auto Limited Complex Mumbai Pune Road Akurdi Pune 411035 and one of its branch office at Bajaj Finance Limited, Holding No. - 605, 2Nd Floor, Opp Syndicate Bank Raj Kumar Ganj, Ward No 19, Po-Lalbagh Darbhanga, Pin - 846004 Darbhanga 846004.

Demand Notice Under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 Demand Notice Under Section 13(2) of Securitization and Reconstruction of Hinancial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Undersigned being the Authorized Officer of M/S Bajaj Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s) Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e., defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there on for Home loan(s)/Loan(s) Against Property advanced to them by Bajaj Finance Limited and as consequence the loan(s) have become Non Performing Assets (N.P.A's). Accordingly, notices were issued to them under section 13(2) of Security Interest Act, 2002 and rules there to on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan facilities availed by them from time to time

Loan Account No./Name of the Borrower(s) Mortgagor(s)Guarantor(s)	Address of the Secured/Mortgaged Immovable Asset / Property to be enforced	Demand Notice Date and Amount
PU08PR06900724, 1. Pravin Vijayan S/o Vijayan P T, R/o. 401 Hinal Nr Gokul Garden Thakur Complex Kandivali E Mumbai Near-Shiv Mandir Mumbai Maharashtra 400101, Email iddrpravinvijayan@gmail.com, Also at, R/o. Krishna Puri Village Rasulpur Khurd Darbhanga Shailesh Asthan Mandir Alalpatti Rasulpur Khurd Darbhanga S46003. Email iddrpravinvijayan@gmail.com, Contact- 9967587848, Also at, Flat No. 401 (Flat No. 401 & 402 as per Agreement) 4th Floor Hinal CHSL Thakur Complex Off Rajasthani Seva Samiti Marg Kandivali (E) Mumbai 400101. 2. Vijayan P T S/o Kelappan Puthiyedath, R/o. Flat No. 401 Hinal CHS Ltd Thakur Complex Gokul Garden Kandivali East Mumbai Maharashtra 400101, Email id: drpravinvijayan@gmail.com Contact- 9967587848, 3. Shrija Vijayan D/o Kumarman, R/o. Flat No. 401 Hinal CHS Ltd Thakur Complex Gokul Garden Kandivali East Mumbai Maharashtra 400101, Email id: drpravinvijayan@gmail.com Contact- 9967587848, 4. Amrita Vijayan D/o Vijayan P T, R/o. Flat No. 401 Hinal CHS Ltd Thakur Complex Gokul Garden Kandivali East Mumbai Maharashtra 400101, Email id: amritavijayan.av1@gmail.com, Contact- 9029382156	(Flat No. 401 & 402 as per Agreement) 4th Floor Hinal CHSL Thakur Complex Off Rajasthani Seva Samiti Marg Kandivali (E) Mumbai 400101 along with proportionate share in common areas (Total Area of Flat No. 401 & 402: 445 sq.ft). Boundaries: On East- Om Sai Residency; On West- Internal	12.04.2025 & ₹ 4956890/-

Inis step is being taken for substituted service of notice. The above borrowers / to-Borrowers, durantors are advised to make the payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice, failing which (without prejudice to any other right remedy available with Bajaj Finance Limited) further steps for taking possession of the Secured Assets / Mortgage Property will be initiated as per provisions of Sec. 13(4) of the Securification and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securify Interest Act, 2002. The parties named above are also advised not to alienate, create third party interest in the above-mentioned properties. On which Bajaj Finance Limited has the charge. For M/s BAJAJ FINANCE LIMITED, Authorized Officer Date - 11.05.2025, Place - MUMBAI

# PUBLIC NOTICE hereby given, that my clients 1] MR. SUBODH ATMARAM

KHOPKAR (50% shares holder) and 2] MRS. SNEHA SUBODH KHOPKAR (50% shares holder), both an adults, Indian inhabitant residing at & owners of Flat No. 201, 2ND Floor, admeasuring 450 Square Feet, (Carpet Area), in the building Society know ROM-LUI APARTMENT CO. OP. HSG. SOC. LTD., bearing Registration No. BOM/ W(G-N)/HSG (TC)/3819/1989, Dated 26/09/1989, lying being and situate at, 448 Pitamber Lane, Mahim (West), Mumbai, Pin No.400016, Constructed on N. A. Land bearing Cadastral Survey No. 793 of Mahim Division, Final Plot No. 448, T.P.S. III. The said building was constructed in the year in or about 1985. lying being and situate at, Pitamber Lane, Mahim (West), Mumbai, Pin No. 400016 (within the Area of Sub Registrar at Mumbai (herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat").

And while transit towards Mahim Station Road from home on 07/05/2025 at about 10.00 am have lost their First Original Registered Sale Agreement i.e. Between, M/S. NANAVATI CONSTRUCTION CO. herein referred "The Builders" and 1] MR. JYOTINDRA S VASUDEO, 2] MRS. ANURADHA JYOTINDRA VASUDEO, herein referred as 'Purchasers/Vendors" and duly registered at Mumbai and its Document No. BBE-864/1986 at Sub registrar dated 25/03/1986.

And after tremendous search it is untraceable. Lost Complaint / Report No. is 57664/2025, a MAHIM Police station, dated 09/05/2025.

Whoever has find the same, shall come forward within 15 days from the publication of this Notice, and contact to me at following address. Otherwise my client shall ask for issuance of DUPLICATE REGISTERED SALE AGREEMENT & ITS RECIEPT, from the ncerned Authority Society/Builder/Mumbai Sub-registrar office & etc.

Date: 11.05.2025 M. M. SHAH Advocate High Court Flat No. 4, D Wing, Sridutt Garden K Avenue, Near Blue Pearl Building, Near Club One,
Global City, Narangi Bye-Pass Road, Virar (West), 401303.
Mobile No. 8805007866 / 8668786497

### MUMBAI DISTRICT CO-OPERETIVE HOUSING FEDERATION LTD. MUMBAI.

Special Recovery and Sales officer, Co-operative Department. Government of Maharastra, Attached to Mumbai District Co-operative Housing Federation LTD. 103, Vikas Premises, G. N. Vaidya Marg, Fort, Mumbai – 400001. 22660068, 22661043.

## PUBLICE NOTICE

Recovery Certificate issued by the Deputy Registrar Co-operative Societies, K/E Ward Mumbai Case No.2788, Dated – 14-10-2019. Hanjar Nagar No. 5 ( F&G ) Co-op. Hsg. Soc. Ltd. (Disputant)

1.Mr Vzir Mohd Sher Mohd Khan, 2.Mr Khair Mohd Sher Mohd Khan

3.Mr Sayed Qaseem Ahmed Mansor, (Opponent)
The Special Recovery and Sales officer invites in sealed envelopes from the interested parties bid in respect of mentioned immovable Property put up for auction sales on " As is where is basis".

## DISCRIPTION OF PROPERTY

Flat No. 105, Area 333 Sq. Ft. Built Up Area, Hanjar Nagar No. 5 (F&G) Co-op. Hsg. Soc. Ltd., R.J.Road, Andheri (East), Mumbai – 400093. The Tender Form, terms and condition of auction and other information can be obtained from the Special Recovery and Sales officer on any working day on payment of Rs.1000/- The inspection of the property may be taken on Dated - 17/05/2025 between 11.00 A.M. to 2.00 P.M. After Recovery Certificate Society Dues And all charges, levies, taxes or any other liabilities against the property shall be born and paid by the Purchaser, Reserve Price for Auction are Rs. 44 74 751=00. The sealed bid shall be accepted with interest free earnest money deposit of Rs. 4,47,475=00. By pay order on favoring Hanjar Nagar No. 5 (F&G) Co-op. Hsg. Soc. Ltd. The Special Recovery and Sales officer on or before Dated - 27/05/2025 Between 11.00 A.M. to 5.00 P.M. at the above-mentioned address must receive the bids. The tenders will be opened on Dated 05/06/2025 at 11.30 A.M. in the office of the Mumbai District Co-operative Housing Federation LTD., 103, Vikas Premises, G. N. Vaidya Marg, Fort, Mumbai – 400001. The bidders present will be given and opportunity to improve upon their bids. The successful bidder shall be required to pay immediately an amount equal to 30% of the bid amount. The balance amount of the finalized bid should be paid within 30 days.

The tenders received after the prescribed date, time will not be accepted. Special Recovery and sales officer reserves the rights to Cancel of Auction by any reason accept or all tenders without consider assigning any reason whatsoever and also to conduct negotiation, if necessary.

Given under my hand and seal of this Recovery and Sales Officer on this 11/05/2025

> **Shri Milind Govind Raut** Special Recovery & Sales Officer, The Mumbai District Co-operative Housing Federation Ltd.

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Mohammed Sharif was the member of Oshiwara Aadarsl Building No. 1 SRA Chs Ltd & holding Flat No 1313, Oshiwara Aadarsh Building No. 1 SRA Chs Ltd, Opp. City International School Oshiwara, Jogeshwari West, Mumbai, 400102 nereinafter referred as "Said Flat". Mr Mohammed Sharif demise intestate or 09/11/2013 without making Nomination o Will, and his wife Late, Sabira Mohd Shari Shaikh also demise on 01/05/2017, without making Nomination or Will. Mrs. Rubin Parvin Sayyed is only legal heir of the above

Now Mrs. Rubina Parvin Sayyed (Daughte of Mr. Mohammed Sharif & Sabira Moho Sharif Shaikh) has going to transfer 100% Share, interest, rights, and title in respect of said flat on her name.

f any other person or persons having an claims, or right, interest, title against in respec of said flat or objections from the other heir of heirs or other claimants/objector or objectors for the transfer of the said shares and interes of the deceased member in the capital roperty of the society are hereby required to intimate me at my below mentioned address rithin a period of 14 days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her/the claims/objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society, if no claims objections are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements regarding the Said Flat and such claim and objection received thereafter shall be deemed to have een waived.

Adv. Samir Surve G12, A Wing, Bldg. No. 01, Shankarwadi Behind Viva Hubtown, Jogeshwari East Mumbai 400060



## Asset Reconstruction Company (India) Ltd. (Arcil)

Acting in its capacity as Trustee of various Arcil Trusts Arcil office: The Ruby, 10th floor, 29, Senapati Bapat Marg, Dadar (West) Mumbai-400 028

Website: https://auction.arcil.co.in; CIN: U65999MH2002PLC134884 PUBLIC NOTICE FOR SALE THROUGH ONLINE E-AUCTION IN EXERCISE OF THE POWERS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT) READ WITH RULES 6, 8 & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice is hereby given to the public in general and to the Borrower (s) / Guarantor (s) / Mortgagor (s), in particular, that the below described immovable property/ies mortgaged/charged to the Asset Reconstruction Company (India) Limited, acting in its capacity as Trustee of various Arcil Trusts ("ARCIL") (pursuant to the assignment of financial asset vide registered Assignment Agreements), will be sold on "As is where is", "As is what is", "Whatever there is" and "Without recourse basis" by way of online e-auction, for recovery of outstanding dues of together with further interest, charges and costs etc., as detailed below in terms of the provisions of the Recyntify Indiana and Reconstruction of Financial Assets and Engreement of Eng

provisions of the Securitization and Reconstru	uction of Financial Asset	s and Enforceme	nt of Security Interest Act	t, 2002 ("Act") re	ad with Rules6, 8 ar	nd 9 of the Securit	y Interest (Entorcen	1ent) Rules, 2002 (*	'Rules").
Name of the Borrower / Co-Borrower/s / Guarantor/s / Mortgager/s	LAN No. & Selling Bank	Trust Name	Outstanding amount as per SARFAESI Notice dated 10/03/2022		Date of Inspection	Type of Property and Area	Earnest Money Deposit (EMD)	Reserve Price	Date & Time of E-Auction
Borrower: DILIPKUMAR POPATRAV BARKADE, and Guarantor: RAJENDRA POPAT BARKADE	PU90PULONS 000005001471 Manappuram Home Finance Limited (MHFL)	ARCIL-Retail Loan Portfolio-087- A-TRUST	21,67,927/- as on 15-06-2021+ further Interest thereon + Legal Expenses	Physical on 22/01/2025	Will be arranged on request	Residential flat - 575 sq. ft.	Rs.2,13,000/- (Rupees Two Lakhs Thirteen Thousand Only)	21,30,000/-	18-06-2025 at 02:30 PM

Description of the Secured Asset being auctioned: <u>Property owned by **DILIPKUMAR POPATRAV BARKADE**:
All that part and parcel of Flat No. 501, admeasuring 575 sq. ft. built up area on the fifth floor in the building known as 'Devashree Heights' constructed on the land bearing Gat No. 116 Property No. GHA-GHO-0168/0003
Sector 30 lying being and situated at Village Gothivali at Ghansoli, District Thane, Navi Mumbai 400708.</u>

oundaries-East : House, West : Road, North : Gurukiran Apartment, South : Shree Apartment						
Pending Litigations known to ARCIL	Nil	Encumbrances/Dues known to ARCIL	Nil			
Last Date for submission of Bid	Same day 2 hours before Auction	Bid Increment amount: As mentioned in the BID document				
Demand Draft to be made in name of:	ARCIL-Retail Loan Portfolio-087-A-TRUST	Payable at Par	Payable at Par			
RTGS details	ARCIL-Retail Loan Portfolio-087-A-TRUST, Trust	Account No: 57500001224262, HDFC Bank Limited, B	ranch: Kamla Mill, Mumbai, IFSC Code: HDFC0000542			
Name of Contact person & number	Prakash Vaghela- 9820207214 (fcmh@manapp	akash Vaghela- 9820207214 (fcmh@manappuramhomefin.com), Mahesh Bangera – 9004173256 (mahesh.bangera@arcil.co.in).				

Ferms and Conditions: The Auction Sale is being conducted through e-auction through the website https://auction.arcil.co.in and as per the Terms and Conditions of the Bid Document, and as per the procedure set ou

The Authorised Officer ("AO")/ ARCIL shall not be held responsible for internet connectivity, network problems, system crash down, power failure etc.

Date: 10 May 2025

At any stage of the auction, the AD may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the Auction without assigning any reason thereof and without any prior notice.

The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, applicable GST on the purchase consideration, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the secured asset conveyed/delivered in his/her/ris favour as per the applicable law.

The intending bidders should make their own independent enquiries/ due diligence regarding encumbrances, title of secured asset and claims/rights/dues affecting the secured assets, including statutory dues, etc.,

prior to submitting their bid. The auction advertisement does not constitute and will not constitute any commitment or any re entation of ARCIL. The Authorized Officer of ARCIL shall not be res The particulars specified in the auction notice published in the newspaper have been stated to the best of the information of the undersigned; however undersigned shall not be responsible / liable for any error

The Borrower/ Guarantors/ Mortgagors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rules 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of the

In the event, the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, ARCIL has the right to sell the secured asset by any other methods under the provisions of Rule 8(5) of the Rules and the Act. Authorized Offi Asset Reconstruction Company (India) Ltd.

TCI INDUSTRIES LIMITED CIN: L74999MH1965PLC338985

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai – 400 005. Cont.: +91 99200 54847 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in

	EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FO	R THE QUARTE	ER AND YEAR E	ENDED MARCH	31, 2025	
(Rs. In Lakhs, unless otherwise state						
SI.		Quartei	Ended	Year I	Ended	
No.	Particulars	31.03.2025	31.03.2024	31.03.2025	31.03.2024	
		Aud	ited	Aud	ited	
1	Total income from operations (net)	109.87	48.01	283.02	139.18	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(85.95)	(21.05)	(224.03)	(103.87)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(85.95)	(21.05)	(224.03)	(103.87)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(85.95)	(21.05)	(224.03)	(103.87)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(82.69)	(20.68)	(220.77)	(103.50)	
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	90.67	90.67	90.67	90.67	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			142.53	136.25	
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualised):					
	(a) Basic	(9.58)	(2.35)	(24.98)	(11.58)	
	(b) Diluted	(9.58)	(2.35)	(24.98)	(11.58)	

Place: Mumbai

Date: May 09, 2025

. The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.tciil.in).

. The Financial Results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 09, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out the audit of above said results.



For TCI Industries Limited Sunil K. Warerkar

**Executive Director** DIN: 02088830

### **GSB FINANCE LTD** CIN:L99999MH2001PLC134193 REGD.OFFICE 815 STOCK EXCHANGE TOWER DALAL STREET MUMBAI -400 001 TEL:NO.2265 7084 / 7185 FAX NO.22651814

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2025							
Sr.	Particulars	Quarter Quarter		Quarter	Year	Year	
No.	i articulars	Ended	Ended	Ended	ended	ended	
		31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024	
1	Total Income from Operations	28.72	43.91	87.40	179.42	368.23	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(12.21)	16.97	(33.83)	83.12	160.16	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(12.21)	16.97	(33.83)	83.12	160.16	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(10.72)	13.28	(12.54)	71.65	157.17	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(10.72)	13.28	(12.54)	71.65	157.17	
6	Equity Share Capital	600.00	600.00	600.00	600.00	600.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				837.77	766.12	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	-Basic EPS	(0.18)	0.22	(0.21)	1.19	2.62	
	-Diluted EPS	(0.18)	0.22	(0.21)	1.19	2.62	
Note	oe.						

The above is an extract of the detailed format of audited consolidated financial results for the quarter and year ended on 31 March 2025 filed wit Stock Exchanges under Regulation 22 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the website of the Company: www.gsbgroup.co.in and on the website of the BSE Ltd. ww.bseindia.com.

The above audited consolidated financial results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at meeting held on 10th May 2025.

For GSB Finance Limited Ramakant Biyan **Managing Direct** DIN Number: 00523178

### SEAL District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane 8 Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

B/2

Sd/-

(Dr. Kishor Mande)

765.84 Sq. Mtr.

Survey No./CTS No. Hissa No.

**PUBLIC NOTICE** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

public notice is hereby given, that my clients 11 MR. SUBODH ATMARAM KHOPKAR (50% shares holder) and 2] MRS. SNEHA SUBODH KHOPKAR (50% shares holder), has become the Owners of Flat No. 201, 2ND Floor, admeasuring 450 Square Feet, (Carpet Area), in the building Society known ROM-LUI APARTMENT CO. OP. HSG. SOC. LTD., bearing Registration No. BOM/W(G-N)/HSG (TC)/ 3819/ 1989, Dated 26/09/1989, lying being and situate at, 448, Pitamber Lane, Mahim (West) Mumbai, Pin No. 400016, Constructed on N. A. Land bearing Cadastral Survey No. 793 of Mahim Division, Final Plot No. 448, T.P.S. III. The said building was constructed in the year in or about 1985. lying being and situate at, Pitamber Lane, Mahim (West). Mumbai, Pin No. 400016 (within the Area of Sub Registrar at Mumbai (herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat"). And as such member THE TRANSFERORS is entitled to Five (05) shares having Share Certificate No. 4, having Distinctive No. starting from 16 to 20 of the said society and of the face value of Rs. 50/ each, (hereinafter for brevity's sake collectively referred to as "the said shares").

The said property actually belongs to 1] MR. SUBODH ATMARAM KHOPKAR and 2] MRS. SNEHA SUBODH KHOPKAR. They have purchased from SMT. ANURADHA JYOTINDRA VASUDEO, which duly registered Mumbai - 3, Document No. Mumbai-3 191-2012, dated 06/01/2012.

That, actually aforesaid property real owner was 1] MR. JYOTINDRA SVASUDEO & 2] MRS. ANURADHA JYOTINDRA VASUDEO, who have purchased from M/S. NANAVATI CONSTRUCTION CO, on 03/12/1985, which duly registered Mumba Document No. BBE-864/1986, at Sub registrar dated 25/03/1986.

And thereafter LATE. JYOTINDRA S VASUDEO died intestate on 06/10/2006.

After death of LATE. JYOTINDRA S VASUDEO, SMT. ANURADHA JYOTINDRA VASUDEO is the only one legal heir and representative and accordingly he have given he onsent to the said society undivided right, title, interest and shares of LATE IYOTINDRA S VASUDEO, in the favour of SMT. ANURADHA JYOTINDRA VASUDEO and accordingly the said society has transferred the said flat & shares on the name of SMT, ANURADHA JYOTINDRA VASUDEO -100 % shares.

That, after death of LATE. JYOTINDRA S VASUDEO, SMT. ANURADHA JYOTINDRA VASUDEO has sold aforesaid Flat to my clients i.e. 11 MR, SUBODH ATMARAM KHOPKAR 2] MRS. SNEHA SUBODH KHOPKAR, on 06/01/2012, which duly registered Mumbai-3, Document No. Mumbai-3-191-2012, dated 06/01/2012 on the basis of legal heir ship and co-ownership.

And, 1] MR. SUBODH ATMARAM KHOPKAR (50% shares holder) and 2] MRS. SNEHA SUBODH KHOPKAR (50% shares holder), are become sole and present of of the said Flat.

Whoever has any kind of right, title, interest and share in the aforesaid Property, shall comorward with their genuine objection along with certify copy of the documents to suppor their claim within 15 days from the issue of this Notice and contact to me at the below nention address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to nherit the aforesaid property, and the Society is free to regularize the said flat on my client's name and all future correspondence shall come in effect in my client's favour. And no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date: 11.05.2025

M. M. SHAH Advocate High Court Flat No. 4, D Wing, Sridutt Garden K Avenue, Near Blue Pearl Building, Near Club One Global City, Narangi Bye-Pass Road, Virar (West), 401303

# आपत्कालीन परिस्थितीसाठी यंत्रणांनी सतर्क राहावे - जिल्हाधिकारी

हिंगोली, दि.१० : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी पूर्वनियोजन करून अधिक सतर्क, समन्वय व तत्परतेने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्लयानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ले सुरू केले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षेच्या खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेताना जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले, जिल्ह्यात पोलीस विभाग, उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व महावितरण विभागांनी समन्वयाने मॉकड्रिलची तयारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या. तसेच आरोग्य विभागानेही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी पुरेसा औषधी साठा तयार ठेवावा. तसेच शासकीय राज्यालयाबरोबरच जिल्ह्यातील खाजगी राज्यालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा रक्त पुरवठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच सीपीरची, जनरेंटरची व्यवस्था करावी. जिल्हा परिषदेने आपल्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याचेही यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी

प्रत्येकगावातनोडल अधिकारीनेमावेत. त्यांच्यासोबत योग्य समन्वय ठेवावा. सर्व कार्यान्वीन यंत्रणेचे संपर्क क्रमांक अद्यायावत करावेत. आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शाळा, मंगल कार्यालयाची माहिती तयार ठेवावी. पुरेसा धान्य परवठा व इंधन परवठा तयार ठेवावा. जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करावी. जिल्ह्यातील महत्वाच्या पढ़ांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूट्ट्या रह

### जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील श्री. सर्वप्रिय सुरेश नरुला हे श्रीमती अंश सुरेश **नरुला** यांच्यासह खालील अनुसुचीत सविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत.

माझ्या अशिलांनी असे घोषित केले आहे की. त्यांचे वडील श्री. सुरेशचंदर ऊर्फ सुरेश बनारसीदास नरुला हे मालमेचे संयुक्त मालक होते. सदर श्री. सुरेशचंदर ऊर्फ **सुरेश बनारसीदास नरुला** यांचे १२.०४.२०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी **१) श्रीमती अं**श सुरेश नरुला व त्यांचा मुलगा २) श्री. सर्वप्रिय सुरेश **नरुला** अर्थात माझे अशील हे कायदेशीर वारसदार प्रतिनिधी आहेत. दिनांक ६ मे, २०२५ रोजीचे नोंद मुक्तता करारनामाद्वारे सदर **श्रीमती अंशु सुरेश नरुला** यांनी सदर स्वर्गीय श्री. सुरेशचंदर ऊर्फ सुरेश बनारसीदास नरुला यांचे अनुसुचीत नमुद मालमत्तेमधील ५०% अविभाजीत शेअर्समधील त्यांचे ५०% अविभाजीत शेअर्स माझे अशील श्री. सर्वप्रिय सुरेश नरुला यांच्या नावे मुक्त

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसूचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स. तारण. भागिदारी. अधिभार. बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खोलील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अगा व्यक्ती /संघटना /संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे ममजण्यात येर्रल आणि ते मास्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सर

केले आहे.

## मालमत्तेची अनुसुची

फ्लॅट क्र.७०२, एकूण क्षेत्रफळ १३७५ चौ.फु. सुपर ७वा मजला. स्काय हाय ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, शंकर लेन ऑर्लेम टांक रोड मालाड (पश्चिम) मंबई-४०००६४, जमीन सीटीएस क्र.१६/बी, गाव -वळनाई, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत १० मे, २०२५

> आर. जे. चोथानी - वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

याद्वारे सचित करण्यात येते की माझे अशील/पक्षकार श्री. नागर आणि सौ. मैत्री जिग्नेश नागर, जे फ्लॅट क्रमांक ५०४, ५०३, पाचवा मजला, 'जे' विंग, गोल्डन नेस्ट - १४ सोनम सतलज को-ऑप एचएसजी सो लि न्य गोल्डन नेस्त फेज १४, गोडदेव, भाईंदर (पूर्व), तालुका आणि जिल्हा-ठाणे-४०११०५ या मालमत्तेचे मालक आहेत. दिनांक २६,०३,२००७ च्या विक्री कराराद्वारे, मे. सोनम बिल्डर्स पांनी उक्त फ्लॅट १. श्री. बलबीर सिंग सैनी २. सौ. शीतल बी.

स्ता ३ सा युरा दाववद् स्ता वाताववरता हारा. दिनांक ०७.०६,२०१८ च्या विक्री कराराद्वारे, १. श्री. बलबीर सिंग सैनी २. सी. शीतल बी. सैनी ३. सी. कला दीपचंद सैनी यांनी उक्त फ्लॅट १. श्री. जिग्नेश डी. नागर २. श्री. दिनेश लाल नागर ३. 3परा जराट ६. अ. ग्लाउन ८. . . . . ६ . . .. सौ. मैत्री जिग्नेश नागर यांना विकला होता. श्री. दिनेश लाल नागर यांचे २५०३.२०२१ रोजी निधन झाले. सौ.

सैनी 3 सौ कला टीपचंद सैनी यांना विकला होता.

देवा प्रिया डी. नागर यांचे देखील २७.०९.२०२४ रोजी निधन र.... टिनांक २x०x२०२५ च्या रिलीज डी.डनसार १ सौ कीर्ती द्या

मुलगी दिनेश नागर २. सौ. हिना लक्केश नागर, मुलगी दिनेश नागर यांनी त्यांच्या भावाला, श्री. जिग्नेश डी. नागर यांना त्यांच्या मालकीचा २२.२२% (श्री. दिनेश लाल नागर यांच्या ३३.३३% हिश्श्यापैकी) हिस्सा सोडला आहे. त्यानंतर श्री. जिग्नेश डी. नागर आणि सौ. मैत्री जिग्नेश नागर हे सदर फ्लॅटचे संयुक्त मालक झाले आहेत आणि आता ते उक्त

फ्लॅट कोणत्याही इच्छुक खरेदीदारास/खरेदीदारांना विकत ....... जर कोणत्याही व्यक्तीस माझ्या अशीलच्या वतीने उपरोक्त

मालमत्तेच्या विक्रीबाबत किंवा वारसा हक्काबाबत, जसे की विक्री, हस्तांतरण, वारसदार, गहाण, भाडेपट्टा, मालकी हक्क हितसंबंध इत्यादीसंबंधी कोणताही आक्षेप असल्यास अशा व्यक्तीने या जाहिरात/नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन ४ दिवसांच्या आत लेखी कागदपत्रांद्वारे आणि पुराव्यांसह खालील सही करणायाँकडे आपले दावे किंवा आक्षेप सादर ४ दिवसांनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही

आणि सदर फ्लॅटची मालकी स्पष्ट आणि विक्रीयोग्य आहे असे जानि संदूर पराट्या नाराजा स्पष्ट जानि पद्मग्रामान्य जाह जस मानले जाईल. त्यानंतर माझे अशील कोणत्याही इच्छुक खरेदीदाराच्या/खरेदीदारांच्या नावे मालमत्तेची विक्री/हस्तांतरण करण्याची पुढील कार्यवाही करतील. **आर.एल. मिश्रा** दिनांक: ११/०५/२०२५ वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र. २३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

दिनांक: ११.०५.२०२५

कराव्यात. जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई असेल तर त्यावर कारवाई करावी. नागरिकांना अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्यावी.

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की

(१) सुमन धर्मेश दाभाडे; (२) साक्षी धर्मेश

दाभाडे आणि (३) नेत्रा धर्मेश दाभाडे हे कै

धर्मेश रवींद्र दाभाडे यांचे कायदेशीर वारस

आहेत, ज्यांचे २०.०१.२०२५ रोजी मृत्यू

झाला होता, त्यांच्या मागे त्यांचे एकमेव

नायदेशीर वारस आणि कायद्या<u>न</u>ुसार

उत्तराधिकारी आहेत जे सदनिका

क्रमांकाच्या समान समभागासाठी पात्र

आहेत. फ्लॅट क्रमांक सी-विंग, ३०८, श्री

राम समर्थ सहकारी गहनिर्माण संस्था

लिमिटेड, कामराज नगर, यशवंत नगर रोड

क्रमांक १, प्रेम नगर फिश मार्केटसमोर

सदर सदनिकेवर किंवा त्याच्या कोणत्यार्ह

भागावर कोणत्याही स्वरूपाचा कोणताही

हक्क, मालकी हक्क, दावा किंवा मागणी

असलेले किंवा दावा करणारे सर्व पक्ष आणि

व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी हे प्रकाशन

झाल्याच्या तारखेपासून (७) सात

दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर

खाली स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीला लेखी

स्वरूपात कळवावे. अन्यथा दावे. जर

असतील तर, ते विचारात घेतले जाणार

नाहीत आणि ते माफ केले गेले आहेत असे

१०१, सत्यदीप एन्क्लेव्ह, इमारत क्रमांक

शाळेसमोर, सिद्धार्थ नगर-४, गोरेगाव

ईमेलः aanilakshar@gmail.com

TCI

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०९ मे, २०२५

बोली सादर करण्याची अंतिम तारीख

मागणी धनाकर्ष

——— आरटीजीएस तपशील

संपर्क व्यक्तीचे नाव आणि क्र.

९, विवेक कॉलेज रोड, बुलबुल

(पश्चिम), मुंबई ४००१०४

मोबाईल: ९५९४३०३२१०

श्री. अनिल एस. पटेल

अधिवक्ता, उच्च न्यायालय

गानले जाईल, याची कृपया नोंद घ्या.

दिनांक १० मे २०२५.

रोज वाचा

सार्वजनिक सूचना

[ फॉर्म एन डी - नियम 92(3) अंतर्गत) ही सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी कळविण्यात

येत आहे की **श्री जगुभाई त्रिकमदास सोनाविया,** 

ज्यांच्या नावावर **नोंदणी क्रमांक MH04EH2865** 

असलेले वाहन 29/06/2010 रोजी नोंदणीकृत

झाले होते, यांचे 05/04/2016 रोजी निधन झाल

मी, **सौ. नर्मदाबेन जगुभाई सोनाविया**, मृत

Permit) माझ्या नावावर हस्तांतरण करण्याच

कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा प्राधिकरणाने वरील

दावा किंवा स्वारस्य असल्यास, त्यांनी ही हरकत

लेखी स्वरूपात माझ्याकडे किंवा संबंधित

प्रादेशिक परिवहन कार्यालयात ( R т о )

जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 15

दिवसांच्या आत सादर करावी.

सौ. नर्मदाबेन जगुभाई सोनाविया

संपर्क क्रमांक: 9029253916

पत्ताः १/३०२ चिनार ग्रीनवेज सीएचएस

अग्रवाल कॉम्प्लेक्स, महाजन वाडी, मिरा रोड,

**ठिकाण:** मीरारोड **दिनांक:** 11-मे-2025

सावजानक स्वना

जनतेला सूचना देण्यात येत आहे की

१०.०६.२०१६ रोजीच्या विक्रीसाठी

नोंदणीकृत करारानुसार, (१) प्राची अमोल

घोसाळकर आणि (२) अमोल मोतीराम

घोसाळकर हे गोरेगाव जनसेवा सहकारी

गृहनिर्माण संस्था लिमिटेड, इमारत क्रमांक

. ३१, न्यू सिद्धार्थ नगर, गोरेगाव (पश्चिम).

मुंबई - ४०० १०४, सीटीएस क्रमांक २६७,

गाव पहाडी गोरेगाव पश्चिम, मुंबई उपनगर

जिल्हा असलेल्या जिमनीच्या भूखंडावर उभ्या

असलेल्या फ्लॅट क्रमांक १३०४, ए विंग, १३

वा मजला या फ्लॅटचे मालक आहेत. सदर

करार अनक्रमांक बीआरएल-६-५९०२-

२०१६ अंतर्गत हमी उपनिबंधकांकडे रीतसर

नोंदणीकत होता. सदर विक्रीसाठीचा मूळ

करार चुकीचा आहे आणि तो शोधता येत

सदर सदनिकेवर किंवा त्याच्या कोणत्याही

भागावर कोणत्याही स्वरूपाचा कोणतार्ह

हक्क, मालकी हक्क, दावा किंवा मागर्ण

असलेले किंवा दावा करणारे सर्व पक्ष आणि

व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी हे प्रकाशन

झाल्याच्या तारखेपासून (७) सात दिवसांच्या

आत खाली दिलेल्या पत्त्यावर खाली स्वाक्षरी

करणाऱ्या व्यक्तीला लेखी स्वरूपात कळवावे

अन्यथा दावे. जर असतील तर. ते विचारात

घेतले जाणार नाहीत आणि ते माफ केले गेले

आहेत असे मानले जाईल, याची कृपया नोंद

१०१, सत्यदीप एन्क्लेव्ह, इमारत क्रमांक ९.

विवेक कॉलेज रोड, बुलबुल शाळेसमोर

सिद्धार्थ नगर-४, गोरेगाव (पश्चिम)

मुंबई ४००१०४. मोबाईल: ९५९४३०३२१०

ईमेल: aanilakshar@gmail.com

कायदेशीर वारसाचे नावः

मृत व्यक्तीशी नाते : पत्नी

वाहन किंवा त्याच्या प्रश्वान्याबाबन काही हरकत

कायदेशीर उत्तराधिकारी/वारस असल्याने, वरील नमूद वाहनाशी संबंधित परवाना

गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४०० १०४.

परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचविण्यासाठी ग्रामस्तरावर नोडल अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत जनजागृती करावी. केंद्र करावी. चूकीची माहिती कूणी प्रसारित करीत सरकारच्या ङ्गयूनियन वॉर बूक चे सखोल

संपर्क: खान - 9323660050

मो . नंबर 9004401200

फिरोज - 9004401200

## मालक : अब्दुल मजीद खान

खान गोडाऊन प्लॉट नं- C-28 रोड नं .16, बॉम्बे विअर कंपनीच्या वाजूला, नेहरू नगर, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम) - 400604

### जाहीर नोटीस

नोटीसद्वारे खालील संबंधीत पंतसंस्था, संस्थेचे गाडी जमा करणारे प्रतिनिधी व सदर गाडीचे परमिटमालक यार ळविण्यात येते की, सदर ऑटो रिक्षा संस्थेच्या नोटीसच्या आधारे संस्थेच्या प्रतिनिधीनी गाडी पकडून खान ांडाऊन येथे जमा केलेल्या असून सदर रिक्षा आज नोटीस जाहिर झाल्यापासून दिनांक 11 .05 .2025 र :नांक 16 · 05 · 2025 पर्यंत सदर गाडया गोडावून मधून काढून सार्वजानिक किाणी ठेवल्या जातील व सदर विमुळे गाडीचे किंवा इतर कोणतेही नुसकान झाल्यास त्यांची संपूर्ण जवावदारी संवंधीत पंतसंस्था, संस्थेचे वित्तिभी, व परिमटमालक याचीच राहील, यांची नोंद घ्यावी . सदर जागा ही विकासासाठी (डेवल्पमेंट) साठी जात

आहे म्हणून खान गोडाऊन रिकामी व	र्हारत आहोत •	
गाडी नंबर	बॅकेचे नाव	एजंटचे नाव
MH 04 HJ 3183	सिडीकेट वॅक	रमेश यादव
MH 04 FC 1355	सेनापती वॅक	रमेश यादव
MH 04 GN 0368	सेनापती वॅक	रमेश यादव
MH 04 GN 5099	सेनापती वॅक	रमेश यादव
MH 04 FC 3989	सेनापती वॅक	रमेश यादव
MH 04 GN 9139	सेनापती वॅक	रमेश यादव
MH 04 GN 5632	सेनापती वॅक	रमेश यादव
MH 04 GN 1556	सेनापती वॅक	रमेश यादव
MH 04 HJ 1396	सेनापती वॅक	वर्मा सेठ
MH 04 CW 2858	सेनापती वॅक	वर्मा सेठ
MH 04 FC 1088	सेनापती वॅक	वर्मा सेठ
MH 04 GN 5005	ठाणे महेश	उदय वाघमारे
MH 04 FC 5729	सोन हीरा	उदय वाघमारे
MH 04 GN 1805	- X -	नंदु सेठ
MH 04 HZ 4796	अभय लक्ष्मी	संजय सानप
MH 04 JQ 1772	अभय लक्ष्मी	संजय सानप
MH 04 JH 0728	अभय लक्ष्मी	संजय सानप
MH 04 HZ 2270	अभय लक्ष्मी	संजय सानप
MH 04 HZ 5714	अभय लक्ष्मी	संजय सानप
MH 04 JH 8524	- X -	नंदु सेठ
ठिकाण - ठाणे		आपले विनित
दिनांक - 11-05-2025		खान गोडाऊन

# टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९टीजी१९६५पीएलसी००१५५१ नोंद व कॉर्पो. कार्यालय: एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा अग्निशमन केंद्राजवळ, कुलाबा, मुंबई-४००००५. दूर.:+९१ ९९२०० ५४८४७, ई-मेल: tci@mtnl.net.in, वेबसाईट: www.tciil.in

# ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित

वित्तीय निष्क	र्षाचा अहव	वाल		
		(रु.लार	व्रात, नमुद केल	या व्यतिरि
	संपलेर्ल	ो तिमाही	संपलेले	वर्ष
•		_		

	संपलेर्ल	ो तिमाही	संपलेले वर्ष		
तपशील	३१.०३.२५	39.03.78	३१.०३.२५	39.03.78	
	लेखाप	रिक्षित	लेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१०९.८७	४८.०१	२८३.०२	१३९.१८	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	(८५.९५)	(२१.०५)	(२२४.०३)	(१०३.८७)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(८५.९५)	(२१.०५)	(२२४.0३)	(१०३.८७)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(८५.९५)	(२१.०५)	(२२४.०३)	(१०३.८७)	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व					
कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष					
उत्पन्न (करानंतर))	(८२.६९)	(२०.६८)	(२२०.७७)	(१०३.५०)	
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रु.१०/- प्रती)	९०.६७	९०.६७	९०.६७	९०.६७	
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) लेखापरिक्षित					
ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			१४२.५३	१३६.२५	
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)					
(वार्षिकीकरण नाही)					
अ. मूळ	(९.५८)	(२.३५)	(२४.९८)	(११.५८)	
ब. सौमिकृत	(९.५८)	(२.३५)	(२४.९८)	(११.५८)	
टिप:		·			

९. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसई लिमिटेडकडे सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tciil.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

. वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०९ मे, २०२५ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. वरील सदर निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता सुनिल के. वारेरक कार्यकारी संचालक डीआयएन:०२०८८८३०

सही/

गद्रारे जनतेला कळवण्यात येते की. आमचे क्लायं श्री. संदीप रॉय आणि श्रीमती शोमा निमेश शाह हे म श्रीमती जयंती रॉय यांचे पुत्र आणि कन्या आहरे माद्या कलायंटचे म्हणणे आहे की त्यांची आ

मत्यपत्र न करता मयत झाली आणि त्यांच्या मार खालील कायदेशीर वारस आहेत (१) श्री. संदीप रॉय आणि (२) श्रीमती शोमा निमेश शाह हे मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस आहेत

संबंध किंता कोणत्याही स्वरूपाचा टावा नाही। य संदर्भात दावा किंवा हित संबंध असणाऱ गंधरा) दिवसांच्या आत<sup>े</sup> असे आक्षेप किंवा द पादर करणे आवश्यक आहे. वर नमद केलेल्य कालावधीच्या समाप्तीनंतर कोणतेही आक्षेप आपि किंवा दावे आमच्या क्लायंटवर स्वीकारले ाणार नाहीत किंवा बंधनकारक राहणार नाहीत

अधिवक्ता. प्रफुल्ल रेणोसे ए/५, लिलाक सीएचएस. लि. जांगिड एन्क्लेव्ह कनिकया रोड, मीरा रोड (पूर्व) तारीख : ११/०५/२०२५

चैतन्य एस आर ए . को-ऑप हौसिंग सोसायटी लि • पत्ता: बि नं १९९, नविन म्हाडा वसाहत, मानखुर्द (प), मुंबई - ४०००४३

या संस्थेचे सभासद

कै.श्री.सगीर शमसुद्वीन सय्यद सदनिका नं .७०८ यांचे दिनांक ०८ .१० .२०२४ रोजी निधन झालेले असून त्यांचा वारसदार पली श्रीम . रेहमत सगीर सय्यद यांनी सदर सदनिका तसेच भाग भांडवल आपले नावे हस्तांतरीत करण्यासाठी संस्थेकडे विहित नमन्यात अर्ज केला आहे . सदरहू मृत सभासदांनी नामनिर्देशित केलेले नाही. संस्था या नोटीसद्वारे, संस्थेच्या भांडवलात नालमत्तेत असलेले मयत सभासदांचे भाग हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदा /हरकतदार यांच्या कड्न हक्क मागण्या हरकती मागवित आहे हि नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन १४ दिवसात त्यांर्न आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पष्टयः आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर कारावेत .जर वर नमुद केलेल्य मदतीत कोणाही व्यक्तीकड़न हक्क मागण किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक ाहील .जर असा कोणत्याही हक्क मागण्य /हरकती आल्या तर त्याबावत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारांस

हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सांय ५ ते **।** पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीसची मुदत संपण्याच्या तारखे पर्यंत

उपलब्ध राहील . ठिकाण: मानखुर्द, मुंबई चैतन्य एस आर ए को-ऑप हैं।सिंग सोसायटी लि

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Mohamme Sharif was the member of Oshiwara Aadars Building No. 1 SRA Chs Ltd & holding Flat No 1313, Oshiwara Aadarsh Building No. 1 SRA Chs Ltd, Opp. City International School Oshiwara, Jogeshwari West, Mumbai, 400102 hereinafter referred as "Said Flat" Mr Mohammed Sharif demise intestate or 09/11/2013 without making Nomination or II. and his wife Late. Sabira Mohd Shar Shaikh also demise on 01/05/2017. without making Nomination or Will. Mrs. Rubina Parvin Sayyed is only legal heir of the above said flat.

Now Mrs. Rubina Parvin Sayyed (Daughter of Mr. Mohammed Sharif & Sabira Mohd Sharif Shaikh) has going to transfer 100% Share, interest, rights, and title in respect of said flat on her name.

claims, or right, interest, title against in respec of said flat or objections from the other heir or heirs or other claimants/objector or objectors for the transfer of the said shares and interes of the deceased member in the capital property of the society are hereby required o intimate me at my below mentioned addre within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documen and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and nterest of the deceased member in the capital/property of the society, if no claim jections are received within the period prescribed above, my client shall procee and complete all the requirements regardin the Said Flat and such claim and objection received thereafter shall be deemed to hav

G12, A Wing, Bldg. No. 01, Shankarwad Behind Viva Hubtown, Jogeshwari East, Mumbai 400060.

# रोज वाचा दै.' मुंबई लक्षदीप

### परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये नोटीस

ममता एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; सीटीएस नं. १७७, पार्ट ऑफ ारळ, शिवडी डिव्हीजन, जेरबाई वाँडिया रोड, शिवडी, मुंबई-४०० ०१५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे

अ क्र	मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रूम न
٩	मानकीबाई तुकाराम सोनावणे	०४/०७/२०२०	शुभांगी नवनित सोनावणे	9/809

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीदार परथेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाँग व हितसबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हारकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापास् ९ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्य प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही इक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई दिनांक : १९/०२/२०२५

सही/-अध्यक्ष /सचिव ममता एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

### परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये)

ममता एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; सीटीएस न. १७७, पार्ट ऑफ गरळ, शिवडी डिव्हीजन, जेरबाई वाँडिया रोड, शिवडी, मुबई-४०० ०१५ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदिनका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे नेधन झाले आहे.

अ क्र	मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रूम नं.
٩	औदुंबर विश्वनाथ झेंडगे	१५/०३/२०२१	गोदावरी औदुंबर झेंडगे	१/९२४

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे नस्थेच्या भाडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाँग व हितसबंध हस्तातरीत करण्यासंबधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हारकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापासून ९ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्य प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून हक्क मागण्या किवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य उपविधीनुसार कार्यवाही करण्याची सस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सस्थेचे अध्यक्ष/सचिव याच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत सपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

अध्यक्ष /सचिव

ममता एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

ठिकाण : मुंबई

दिनांक : १९/०२/२०२५

SURYODAY

एन : L65923MH2008PLC261472 शारदा टेरेसेस, प्लॉट क्र. ६५, सेक्टर - ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४

वेबसाइट : <u>https://www.suryodaybank.com,</u> दूर. क्र. : (०२२) ४०४३ ५८००

दि. ३१.०३.२०२५ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

		तिमार्ह	ोअ <b>खे</b> र	वर्षअखेर	वर्षअखेर
अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२५	38.03.2028	३१.०३.२०२५	39.03.2028
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٩	परिचालनातून एकूण उत्पन्न	५३,०६८	५०,९३६	२,१७,१००	१,८०,८०९
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व अतिविशेष				
	बाबीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	(४,६७८)	८,०१७	१४,३८३	२८,७५७
3	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(४,६७८)	८,०१७	<b>१४,३८३</b>	२८,७५७
Х	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व		,		
4	अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा कालावधीकरिता (करपश्चात) कालावधीकरिता	(३,३७८)	६,०८४	११,४९७	२१,५९६
1	एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा				
	(करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक	टीप क्र.	टीप क्र.	टीप क्र.	टीप क्र.
	उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	२ पाहा	२ पाहा	२ पाहा	२ पाहा
Ę	प्रदानित समभाग भांडवल	१०,६२८	१०,६२०	१०,६२८	१०,६२०
હ	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	#१,८२,०८१	##१,६९,८७६	#१,८२,०८१	##१,६९,८७ <b>६</b>
6	सीक्युरिटीज् प्रीमियम अकाऊंट	१,१८,८५५	१,१८,७२५	१,१८,८५५	१,१८,७२५
٩	निव्वळ संपत्ती	१,९०,०१४	१,७८,०९१	१,९०,०१४	१,७८,०९१
१०	थिकत कर्जे	२,७१,०२९	२,४४,२९८	२,७१,०२९	२,४४,२९८
११	थिकत पुनरावर्ती प्राधान्य शेअर्स	-	-	-	-
१२	कर्ज समभाग प्रमाण	१.४१	8.34	१.४१	१.३५
१३	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)				
	(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)				
	(अपवादात्मक बाबींपूर्व व पश्चात)**				
	अ) मूलभूत	(३.१८)	५.७३	१०.८२	२०.३४
	ब) सौम्यीकृत	(३.१८)	५.७१	१०.७५	२०.१९
१४	भांडवल विमोचन राखीव	-	-	-	-
१५	डिबेंचर विमोचन राखीव	-	-	-	-
#29 03	। : २०२५ गोजीनमार ##३१ ०३ २०२४ गोजीनमार	I.	I.	1	

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या कालावधीकरिताच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. कालावधी आकडेवारीचे संपूर्णप्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स बीएसई <u>www.bseindia.com</u> एनएसई <u>www.nseindia.com</u> व बँक

एकण सर्वसमावेशक उत्पन्न व अन्य सर्वसमावेशक उत्पन्नाशी संबंधित माहिती आयएनडी एएस नसार सादर करण्यात आलेली नाही ज



बास्कर बाबू रामचंद्रन व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन : ०२३०३१३२

सर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करित

### मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित, मुंबई. मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित, मुंबई, १०३, विकास प्रिमायसेस, जी.एन. वैदय मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१. यांच्याशी सलम्न असलेले विशेष वसुली व विक्री

अधिकारी, सहकार विभाग, महाराष्ट्र शासन. दुरध्वनी क्रमांक - २२६६००६८ , २२६६१०४३ सार्वजनिक सुचना मा.उपनिबंधक सहकारी संस्था के/ईस्ट विभाग, मुंबई यांनी निर्गमित केलेला दिनांक

१४/१०/२०१९ रोजीचा वसुली दाखला.

हंजर नगर नं. ५ (एफ & जी) को-ऑप. हो. सो. लि,

१ श्री वझीर मोहम्मद शेर मोहम्मद खान

२ श्री खैर मोहम्मद शेर मोहम्मद खान 3 श्री सय्यद कासीम अहमद मन्स्र

दिनांक : ०८.०५.२०२५

**गैरअर्जदार** विशेष वसली व विक्री अधिकारी हे जेथे आहे आणि जसे आहे या तत्वावर खाली नमुद केलेल्या लिलाव विकीसाठी ठेवलेल्या नमूद केलेल्या स्थावर मिळकतीच्या संबंधित इच्छक बोलिदाराकडून मोहोरबंद लेफाफे मागवित आहे

## मिळकतीचे वर्णन

सदनिका क्रं. १०५ , ३३३ चौ. फुट बिल्ट अप एरीया, हंजर नगर नं. ५ ( एफ & जी ) को-ऑप. हौ. सो. लि., आर.जे.रोड , अंधेरी (ईस्ट) , मुंबई - ४०००९३. लिलावाच्या निविदासाठीचा अर्ज, शर्ती आणि अन्य माहीती जर काही असेल तर ती विशेष वसुली व विक्री अधिकारी यांच्याकडुन कोणत्याही कामकाजाच्या दिवशी रूपये १०००/- प्रदान केल्यावर प्राप्त करता येईल. मिळकतीची पडताळणी दिनांक १७/०५/२०२५ येजी सकाळी ठिक ११-०० ते दुपारी २-०० या वेळेदरम्याज करता येईल. मिळकतीवरील सर्व आकार, दंड, कर वसुली दाखल्याव्यतिरीक्त सोसायटीचे देय आणि उपर्जित झालेली अन्य कोणतीही दायित्वे खरेदीदारयांनी पत्करावयाची असुन राखीव मुल्य रू. ४४,७४,७५१=०० ठेवण्यात आले आहे. मोहोरबंद बोली मुंबई येथे देय असलेल्या हंजर नगर नं. ५ (एफ & जी ) को-ऑप. हो. सो. लि., यांच्या नावे पे ऑर्डर /डी. डी. व्दारे रू, ४,४७,४७५=०० ची अनामत/ इसाय रक्कम व्याजाशिवाय स्वीकारण्यात येईल. बोली मोहोरबंद लिफाफे विशेष वसूली व विकी अधिकारी यांच्याकडे वरील नमुद केलेल्या पत्त्यातर दिनांक २७/०५/२०२५ येजी सकाळी | ठीक ११-०० ते संध्याकाळी ०५-०० पर्यंत किंवा त्यापर्वी प्राप्त झाल्या पाहीजेत. प्राप्त निविदा दि मंबर्ह जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ मर्यादित, १०३, विकास प्रिमायसेस, जी. एन. वैदय मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१. येथे दिनांक ०५/०६/२०२५ रोजी सकाळी ठीक ११-३० वाजता उघडण्यात येतील. उपस्थित बोलिधारकांस वाढीत बोली बोलण्याची संधी देण्यात येईल. यशस्वी बोलिदागने बोली रकमेच्या ३० टक्के रक्कम त्वरीत प्रदान केली पाहीजे. विहीत तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत.

विशेष वसुली व विक्री अधिकारी कोणतेही कारण न दर्शविता कोणत्याही किंवा सर्व निविदा स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे आणि तसेच आवश्यक असेल तर वाटाघाटी प्रवर्तित करण्याचे तसेच लिलाव रद्द करण्याचा अधिकार राखुन ठेवित आहे.

दिनांक ११/०५/२०२५ येजी वसुली व विकी अधिकारी यांच्या सही शिक्क्यानिशी खाली दिला आहे.

सही/-श्री मिलिंद गोविंद राऊत विशेष वसुली व विक्री अधिकारी ठि मंबर्ड जिल्हा को-ऑप हो, फेडेरेशन, लि



त्याच दिवशी लिलावाच्या २ तास आधी

मार्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०८७-ए-**ट**स्ट

आर्सिल कार्यालयः दि रूबी, १०वा मजला, २९, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. वेबसाईट: WWW.arcil.co.in सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी ँ इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार अधिकारांचा वापर करून ऑनलाईन ई-लिलावाद्वारे विक्रीकारेता जाहिर सूचना

सर्वसामान्य जनतेस आणि खाली नमुद कर्जदार/जामिनदार /तारणकर्ता यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, विशेषतः खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि., विविध आर्सिल ट्रस्ट (आर्सिल) च्या विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्यरा (नींदणीकृत असाइनोंट कराराद्वार आर्थिक मालमत्तेच्या असाइनोंटच्या अनुषगाने), सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत नियम ६, ८ व ९ नुसार ऑनलाइन ई-लिलावाद्वारे, पुढील व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादीसह थकबाकीच्या वसुलीकरिता, जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे, जे काही आहे हे कोणत्याही आधाराशिवाय आहे या तत्वावर विक्री केली जाईल. कर्जदार/ सह- कर्ज खाते क्र व विक्रय ट्रप्टचे सरफायसी सुचना दिनांक ताबाचा निरीक्षणाची मालमलेचा इसारा रक्कम ठेव आरक्षित मुल्य ई-लिलावाची

कर्जदार/जामिनदार/	बँक	नाव	१७.०६.२०२१ नुसार थकबाकी	प्रकार आणि	तारीख	प्रकार अणि	(इरठे) व बोली सादर		तारीख आणि
तारणकर्ताचे नाव			रक्कम	तारीख		क्षेत्र	करण्याची अंतिम तारीख		वेळ
कर्जदार: दिलीपकुमार	पीयु९०पीयुएलओएनएस	आर्सिल-रिटेल	रू.२१,६७,९२७/ - (रुपये एकवीस	२२.०१.२०२५	विनंतीनुसार	निवासी	रू.२,१३,०००/-	रू.२१,३०,०००/-	१८.०६.२०२५
पोपटराव बारकडे आणि	०००००५००१४७१	लोन	लाख सदुसष्ट हजार नऊशे सत्तावीस	रोजी	व्यवस्था	फ्लॅटचे	(रूपये दोन लाख तेरा	(रूपये एकवीस	रोजी
जामिनदार: राजेंद्र पोपट	मनप्पुरम होम फायनान्स	पोर्टफोलिओ -	फक्त) दिनांक १५.०६.२०२१ रोजी	वास्तविक	केली जाईल	५७५	हजार फक्त)	लाख तीस हजार	दु.२.३०वा.
बारकडे	लिमिटेड (एमएचएफएल)	०८७-ए-ट्रस्ट	पासून त्यावरील पुढील व्याज +			चौ.फु.		फक्त)	
			कायदेशीर खर्च						
			दिलीपकुमार पोपटराव बारकडे: फ्लॅट ब्र						
क्र.जीएचए-जीएचओ-०१	६८/०००३, सेक्टर ३०, गाव	गोठीवली, गणसोर्ळ	ो, जिल्हा ठाणे, नवी मुंबई-४००७०८ येथ	थील जागेचे सर्व <b>ः</b>	भाग व खंड. चत्	रुसिमा: पुर्व: ६	ार; <b>पश्चिम:</b> रस्ता; उत्तर: र	ाुरुकिरण अपार्टमेंट; <b>दक्षि</b>	<b>ाण:</b> श्री अपार्टमेंट.
आर्थिल ला चात प्रलंहित	न स्वरले निरंक		வயின்ன ப	टीन अगलेले हो	ना /देश	Ð.	iæ		

बोली वाढविण्याची रक्कम

नेयम आणि अटी: लिलाव विक्री https://auction.arcil.co.in या वेबसाइटद्वारे ई-लिलाबाद्वारे केली जात आहे आणि बोली दस्तऐवजाच्या अटी व शतींनसार, आणि त्यात नमद केलेल्या प्रक्रियेनसार

प्राचिकृत अधिकारी (एओ) आसिल यांच इटरनेट कनेक्टिल्टरी, नेटवर्क समस्या, सिस्टम क्रेंग, पांवर फेल इ. हत्यादीसाठी जवाबदार घरले जाएन नाही. लिलावाच्या कोणत्याही टप्प्यावर, एओ कोणतेही कारण न देता आणि कोणतीही पूर्वसूचना न देता बोली/प्रस्ताव स्वीकार/नाकारू/सुधारू/रह करू शकतो किंवा लिलाव पुढे ढकलू शकतो.

प्रकाश वाघेला-९८२०२०७२१४, (fcmh@manappuramhomefin.com), महेश बंगेरा-९००४१७३२५६ (mahesh.bangera@arcil

यशस्वी खरेदीदार/बोलीदाराने कोणतेही वैधानिक देय, कर, देय शुल्क, खरेदी मोबदल्यावर लागू होणारा जीएसटी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इ. लागू कायद्यानुसार प्रतिभूत मालमत्ता त्याच्या/तिच्या/तिच्या/तिच्या नावे पोहोचवण्यासाठी

इच्छूक बोलीदारांनी त्यांच्या स्वतःच्या स्वतःच चौकशी/ बोजा, प्रतिभूत मालमत्तेच शीर्षक आणि प्रतिभूत मालमत्तेच परिणाम करणारे दावे/हक्क/देय यासंबंधीची चौकशी करावी, त्यांची बोली सादर करण्यापूर्वी वैधानिक देय, इत्यादींसह



इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई-४००७०३ द्रः:०२२-२०८७८५१/५२, ई-मेल: bom2259@mahabank.co.in,

legal nvm@mahabank.co.in

# शुद्धिपत्रक

फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्तपत्रात पृष्ठ क्र.३ व मुंबई लक्षदीप या वृत्तपत्रात पृष्ठ क्र.४ वर प्रकाशित ई-लिलाव विक्री सूचना संदर्भात. कर्जदार अ.क्र.४ व ५ मे. आनंद मेटल रूफिंग, मालक आनंदकुमार एच श्रीवास्तव यांच्या संदर्भात सदर सूचना. सदर सूचनेमधील अ.क्र.४ (मालमत्ता तपशील): दुकान क्र.११ व १२, तळमजला, हरिराज अपार्टमेंट, सर्व्हें क्र.७०, हिस्सा क्र.४, गाव कळभे, सहापूर, ठाणे, क्षेत्रफळ १६६३ चौ.फु. बिल्टअप. कृपया आरक्षित मुल्य रु.५५,८५,०००/- असे वाचावे आणि अ.क्र.६ (मालमत्ता तपशील): दुकान क्र.१३ व १४, तळमजला, हरिराज अपार्टमेंट, सर्व्हे क्र.७०, हिस्सा क्र.४, गाव कळंभे, सहापूर, ठाणे, क्षेत्रफळ २२०१ चौ.फु. बिल्टअप. कृपया आरक्षित मुल्य रु.७७५०००० असे वाचावे. ई-लिलाव विक्रीमधील अन्य तपशील अपरिवर्तीत आहे.

नवी मुंबई क्षेत्रिय कार्यालय, सिडको जुने प्रशासकीय

श्री. अनिल एस. पटेल

ठिकाण: नवी मुंबई

प्राधिकृत अधिकारी व बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्र कार्यालय

नावाची जाहिरात आर्सिलची कोणतीही वचनबद्धता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व बनवत नाही आणि बनवणार नाही. आर्सिलचे प्राधिकृत अधिकारी कोणत्याही तृतीय पक्षाच्या दावा/हक्क/देवांसाठी कोणत्याही प्रकारे जवाबदा वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लिलावाच्या सूचनेमध्ये नमूद केलेले तपशील हे अधोस्वाक्षरीदारांच्या सर्वोत्तम माहितीसाठी सांगण्यात आले आहेत; तथापि, अधोस्वाक्षरी केलेले कोणत्याही तुरी, चुकीचे विधान किंवा वगळण्यासाठी जबाबदार / उत्तरदाया असणार नाहा. कर्जदार,जमानिरार,ताराणकर्ता, वे या थकबाकीसाठी जबाबदार आहेत, त्यांनी या विक्री सूचनेला वर नमूद कैलेल्या लिलाव विक्रीच्या होल्डिगबहल, सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियमांच्या नियम ८ आणि ९ अंतर्गत नोटीस माना येथे नियोजित केलेला लिलाव कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाल्यास, आर्सिल ला नियम आणि कायद्याच्या नियम ८(५) च्या तरतुर्दीनुसार प्रतिभूत मालमता इतर कोणत्याही पद्धतींनी विकण्याचा अधिकार आहे.

ठेकाण: नवी मुंबई, दिनांक: ११.०५.२०२५

आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०८७-ए-टुस्ट, ट्रस्ट खाते क.: ५७५००००१२२४२६२, एचडीएफसी बँक लिमिटेड, शाखा: कमला मिल्स, मुंबई, आयएफएससी कोड : एचडीएफसी००००५४२

सही/- प्राधिकृत अधिकारी, ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड